

पुनर्रचित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळातील शासन नियुक्त सदस्याचे नांव कमी
करणेबाबत.....
श्री.हेमंत दिवटे

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: सासंमं २०१६/प्र.क्र. ८१/२०१६/भाषा-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: १६ जुलै, २०१६

वाचा - मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं १०१५/प्र.क्र.५८/२०१५/ भाषा-३,

दि. ५ ऑगस्ट, २०१५

शासन निर्णय -

शासन निर्णय क्र. सासंमं १०१५/प्र.क्र.५८/२०१५/ भाषा-३, दि. ५ ऑगस्ट, २०१५ अन्वये पुनर्रचित केलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर श्री.हेमंत दिवटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या विनंतीस अनुलक्षून त्यांचे नांव मंडळामधून कमी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७१६१८१४३९४१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परिक्षा/ लेखा अनुज्ञेयता) , मुंबई
२. महालेखापाल , महाराष्ट्र -२ , (लेखा परिक्षा/ लेखा अनुज्ञेयता) , नागपूर,

३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
५. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई,
६. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव (मराठी भाषा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,
१२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१३. मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
यांचेमार्फत)
१४. निवड नस्ती / भाषा -३